

**FIRST INFORMATION REPORT**  
(Under Section 154 Cr.P.C.)

प्रथम खबर अहवाल  
(कलम १५४ फौजदारी प्रक्रिया संहिता)

1. District (जिल्हा): वाशिम P.S. (पोलीस ठाणे): मंगरूळपीर Year (वर्ष): 2017  
FIR No. (प्रथम खबर क्र.): 0029 System Date and Time (ससिस्टम दिनांक और समय): 10/02/2017 19:50 वाजता  
Original Date and Time (वास्तविक दिनांक और समय): 10/02/2017 19:33 वाजता

S.No. (अ.क्र.)	Acts (अधिनियम)	Sections (कलम)
1	भारतीय दंड संहिता १८६०	३४
2	भारतीय दंड संहिता १८६०	३५४
3	भारतीय दंड संहिता १८६०	४५२
4	भारतीय दंड संहिता १८६०	५०६
5	बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम, २०१२	८

3. (a) Occurrence of offence (गुन हयाची घटना):  
1 Day (दिवस): मधले दिवस Date from (दिनांक पासून): 18/01/2017 Date To (दिनांक पर्यंत): 10/02/2017  
Time Period (कालावधी): Time From (वेळेपासून): 09:30 तास Time To (वेळेपर्यंत): 19:00 तास  
(b) Information received at P.S. (माहिती मिळाले याचे पोलीस ठाणे): Date (दिनांक): 10/02/2017 Time (वेळ): 19:33 तास  
(c) General Diary Reference (रठाणे दैनंदिनी संदर्भ): Entry No. (नोंद क्र.): 032 Time (वेळ): 19:33 तास

4. Type of Information (माहितीचा प्रकार): मौखिक

5. Place of Occurrence (घटनास्थळ):

1. (a) Direction and distance from P.S. (पोलीस ठाणे यापासून दिशा व अंतर): पश्चिम, 15 कि.मी. Beat No. (बिट क्र.):  
(b) Address (पत्ता): ग्राम शेलुबाजार, मंगरूळपीर  
(c) In case, outside the limit of this Police Station, then Name of P.S. (या पोलीस ठाणे याच या हद्दीबाहेर असलेल्या यास त या पोलीस ठाणे या नांव):

District (State) (जिल्हा (राज्य)):

6. Complainant / Informant (तक्रारदार/माहिती देणारा):

- (a) Name (नाव): गं.भा. संगीता सुरेश कष्टे  
(b) Father's Name (का नाम):  
(c) Date/Year of Birth (जन्म म तारीख/वर्ष): 1977 (d) Nationality (राष्ट्रीयत्व): भारत  
(e) UID No. (यु.आय.डी. क्र.):  
(f) Passport No. (पारपत्र क्र.):  
Date of Issue (अदा केले याची तारीख): Place of Issue (अदा केले याचे ठिकाण):  
(g) Occupation (व्यवसाय):  
(h) Address (पत्ता)

## I.I.F.-I (एकीकृत अन्वेषण)

S.No. (अ.क्र.)	Address Type (पत्ता प्रकार)	Address (पत्ता)
1	वर्तमान पत्ता	ग्राम शेलुबाजार , मंगरूळपीर , मंगरूळपीर, वाशिम, महाराष्ट्र, भारत
2	स्थायी पत्ता	ग्राम शेलुबाजार , मंगरूळपीर , मंगरूळपीर, वाशिम, महाराष्ट्र, भारत

(i) Phone number (फोन नं.): Mobile (मोबाइल सं.): 91-9075993435

7. Details of known / suspected / unknown accused with full particulars (माहित असलेल या /संशयित/अनोळखी आरोपीचा संपूर्ण पत्ता):

S. No. (अ.क्र.)	Name (नाव)	Alias (उर्फनाव)	Relative's Name (नातेवाईकाचे नाव)	Present Address(वर्तमान पत्ता)
1	शरद हरीभाऊ तड्डु			1. ग्राम शेलुबाजार,मंगरूळपीर,मंगरूळपीर,वाशिम,महाराष्ट्र,भारत
2	शंकर हरीभाऊ तड्डु			1. ग्राम शेलुबाजार,मंगरूळपीर,मंगरूळपीर,वाशिम,महाराष्ट्र,भारत

8. Reasons for delay in reporting by the complainant / informant (तक्रारदार/माहिती देणा-याकडून तक्रार करण यातील विलंबाची कारणे):

9. Particulars of properties of interest (संबंधीत मालमत्ता तेचा तपशील):

S. No. (क्र.सं.)	Property Category (मालमत्ता प्रकार)	Property Type (सम्पत्ति के प्रकार)	Description (विवरण)	Value(In Rs/-)(मुल्य (रु. मध्ये)

10. Total value of property stolen (In Rs/-) (चोरीस गेलेल या मालमत्ता तेचे एकूण मूल्य (रु.मध्ये):

11. Inquest Report / U.D. case No., if any (इन्क वेस्ट अहवाल/अकस्मात मृत्यू प्रकरण क्र.,जर असल यास):

S. No. (अ.क्र.)	UIDB Number (यु.आय.डी.बी.)

12. First Information contents (प्रथम खबर मजकूर):

हकीकत अशा प्रकारे आहे की, जबानी रिपोर्ट पोलीस स्टेशन मंगरूळपीर दिनांक 10/02/2017 माझे नाव गं.भा. संगीता सुरेश कष्टे वय 40 वर्ष व्यवसायशेतमजुरी जातधनगर रा. शेलुबाजार जि.वाशिम मोबाईल क्र. 9075993435मी समक्ष पोलीस स्टेशनला हजर येवुन जबानी म.पो.हे.क. कांता बेलखेडे यांचे समक्ष रिपोर्ट देतो की, वर नमूद ठिकाणी माझे परीवारासह राहते व शेतमजुरी करते माझे पती 12 वर्षा पुर्वी वारले असुन मला तिन मुले आहेत त्यापैकी मोठी मुलगी अश्वीनी असुन तिचे लग्न झाले आहे. दुसऱ्या क्रमांकाची मुलगी नामे शिवानी वय 15 वर्ष आणि लहान मुलगा गणेश वय 12 वर्ष आमच्या वस्तीत राहनारा आमचा नातेवाईक नामे शरद हरीभाऊ तड्डु वय अंदाजे 35 वर्ष व त्याचा लहान भाऊ शंकर हरीभाऊ तड्डु वय 30 वर्ष हे त्याच्या परीवारासह राहतात त्यांना मी ओळखते.दिनांक 18/01/2017 रोजी सकाळी अंदाजे 09/30 वा. मी नेहमी प्रमाणे शेतात गेली होती व संध्याकाळी 5 वाजता घरी आली असता मुलगी नामे शिवानी हि रडत होती तिला मी काय झाले असे विचारले असता तिने सांगितले की सकाळी अंदाजे 10/00 वा. च्या सुमारास मी घरी एकटी अभ्यास करीत बसली असतांना शरद हरीभाऊ तड्डु व त्याचा लहान भाऊ शंकर हरीभाऊ तड्डु हे आपल्या घरात आले व मला म्हणाले की तुझी आई कुठे गेली तेव्हा मी त्यांना सांगितले की आई शेतात गेली आहे तेव्हा शरदने माझा हात धरला आणि छाती दाबली व हात पिरगाळुन म्हणाला की, तुझी आई लय माजली तिला सांग की आमच्यावर केलेली केस मागे घे. असे म्हणुन मला व माझ्या आईला शिवीगाळ केली. शंकरने सुद्धा वाईट उद्देशाने गालावर हात ठेवला. व म्हणाला की केस मागे नाही घेतली तर तुम्हा सर्वांना जिवाने मारुन टाकु.तेव्हा मी आरडा ओरडा केला तेव्हा शरद व शंकर तेथुन पळुन गेले. मग मी शाळेत न जाता घरीच थांबले. असे सांगितल्यावर मी भीतीने वाशिमला माझ्या आईकडे निघुन गेली. व आज पोलीस स्टेशनला रिपोर्ट देण्यासाठी आले आहे.तरी शरद हरीभाऊ तड्डु व त्याचा लहान भाऊ शंकर हरीभाऊ तड्डु यांनी माझी मुलगी शिवानी हिचा वाईट उद्देशाने हात धरुन तिच्या छातीवर व गालावर हात ठेवुन तिचा विनयभंग केला व शिवीगाळ करुन जिवाने मारण्याची धमकी दिली याबद्दल त्यांच्या विरुद्ध माझी तक्रार आहे कार्यवाही व्हावी.वरील जबानी रिपोर्ट माझ्या सांगण्या प्रमाणे संगणकावर टाईप केला असुन मी वाचुन पाहिला बरोबर आहे.सहि SD मराठीत संगिता सुरेश कष्टे

13. Action taken: Since the above information reveals commission of offence(s) u/s as mentioned at Item No. 2.

(केलेली कारवाई: बाब क्र.२ मध्ये नमूद केलेल या कलमान वये वरील अहवालावरून अपराध घडल याचे):

(1)

Registered the case and took up the investigation (प्रकरण नोंदविले आणि तपासाचे काम हाती घेतले): or (किंवा): / or (या)

(2) Directed (Name of I.O.) ((तपास अधिका-याचे नाव)): DEEPAK KRUSHNAJI Rank (हुद्दा): पोलीस उपनिरीक्षक DEKATE

No. (क्र.): POBN54177 to take up the Investigation (कला तपास करण याचे अधिकार दिले) or (या)

(3) Refused investigation due to (ज या कारणामुळे तपास करण यास नकार दिला): or (किंवा)

(4) Transferred to P.S. ((गुन् हा दुसरीकडे पाठविला असल यास त या District (जिल्हा हा): पोलीस ठाण याचे नाव):

on point of jurisdiction (अधिकाराच या दृष्टिकोनातून).

F.I.R. read over to the complainant / informant, admitted to be correctly recorded and a copy given to the complainant / informant, free of cost. (प्रथम खबर तक्रारदाराला/खबरीला वाचून दाखविली, बरोबर नोंदविली असल याचे त याने मान य केले आणि तक्रारदाराला/खबरीला खबरीची प्रत मोफत दिली)

R.O.A.C. (आर.ओ.ए.सी.)

Signature of Officer in charge, Police Station (ठाणे प्रभारी अधिका-याची र वाक्षरी)

Name (नाव): RAMESH BAJIRAO JAYABHAYE

Rank (हुद्दा): I (Inspector)

No. (क्र.): PCMAH85560

14. Signature / Thumb impression of the complainant / informant (तक्रारदाराची/खबर देणा-याची सही/अंगठा)

15. Date and time of dispatch to the court (न यायालयात पाठवण याची तारीख व वेळ):

Attachment to item 7 of First Information Report (प्रथम खबरीतील मुद्दा क्र. ७ ला जोडपत्र):

Physical features, deformities and other details of the suspect/accused: ( If known / seen )

(संशयित/आरोपीचे (माहित असलेले या/पाहिलेले या) शारीरिक वैशिष्ट्ये, त्रयंग आणि इतर तपशील

S. No. (अ.क्र.)	Sex (लिंग)	Date / Year Of Birth (जन्म मतारीख वर्ष)	Build (बांधा)	Height (cms) (उंची(सें.मी))	Complexion (रंग)	Identification Mark(s) (ओळखीचे या खुण)
1	2	3	4	5	6	7
1	पुरुष	1982				
2	पुरुष	1987				

Deformities / Peculiarities (त्रयंग / वैशिष्ट्ये)	Teeth (दात)	Hair (केस)	Eye (डोळे)	Habit(s)(सवयी)	Dress Habit (s) (पोशाखाचे या सवयी)
8	9	10	11	12	13

Language/Dialect (भाषा/बोलीभाषा)	Place of (चे ठिकाण)					Others (इतर)
	Burn Mark (भाजले याचे या खुणा)	Leucoderma (कोडे)	Mole ((तिळ)	Scar (व्रण)	Tattoo (गोदण)	
14	15	16	17	18	19	20

These fields will be entered only if complainant/informant gives any one or more particulars about the suspect/accused.

(जर तक्रारदार/माहिती देणा-याने संशयित/आरोपीविषयी एक किंवा त्रययापेक्षा अधिक तपशील दिले यास फक्त त्रययातील रकाने यांची नोंद घेतली जाईल)